

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या  
कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील गट  
"क" वर्गीय आणि गट "ब" अराजपत्रित पदे  
भरताना मौखिक परीक्षा न घेण्याबाबत

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: प्रानिमं १२१४/प्र.क्र.(४३/१४)/१३-अ,**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ०५ जून, २०१४

**वाचा -**

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : प्रानिमं २००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दिनांक १९ ऑक्टोबर, २००७
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : प्रानिमं २००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दिनांक २७ जून, २००८
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : प्रानिमं १०११/प्र.क्र.९९/११/१३-अ, दिनांक २६ डिसेंबर, २०११

**प्रस्तावना -**

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : प्रानिमं २००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दिनांक १९ ऑक्टोबर, २००७ अन्वये, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील "गट-क" मधील लिपिकवर्गीय पदांकरीता मौखिक परीक्षा न घेता, लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवडसूची तयार करून त्या आधारे भरती करण्याच्या सूचना आहेत. तसेच, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : प्रानिमं १०११/प्र.क्र.९९/११/१३-अ, दिनांक २६ डिसेंबर, २०११ अन्वये असे निर्देश देण्यात आले आहेत की, "गट-क" वर्गातील एखाद्या संवर्गातील पदभरतीबाबत मुलाखती न घेता केवळ लेखी परीक्षेच्या आधारे निवडसूची तयार करण्याबाबत संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाची खात्री झाली असल्यास जाहिरात देण्यापूर्वी म्हणजेच भरती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी त्यांनी शासन मान्यतेने दि.१९.१०.२००७ च्या शासन निर्णयामधील गुणमर्यादेच्या अधीन राहून फक्त लेखी परीक्षेच्या आधारे निवडसूची तयार करून त्याआधारे भरती करण्याचा निर्णय संबंधित मंत्रालयीन विभागाने त्यांच्या स्तरावर घ्यावा. या परिस्थितीत याबाबतच्या धोरणात सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय -**

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : प्रानिमं १०११/प्र.क्र.९९/११/१३-अ, दिनांक २६ डिसेंबर, २०११ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या, "गट-क मधील एखाद्या संवर्गातील

पदभरतीसाठी मुलाखती न घेण्याबाबतचा निर्णय संबंधीत मंत्रालयीन प्रशासकीय विभागास घेता येईल” या निर्देशांऐवजी खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

“भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोटयातील “गट-क” तसेच गट-ब (अराजपत्रित) मधील कोणत्याही पदांकरीता उमेदवारांची निवड करतांना मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येऊ नये”

२. त्या अनुषंगाने, गट-क मधील पदभरतीसंदर्भात, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: प्रानिमं २००७/प्र.क्र.४६/०७/१३-अ, दिनांक १९ ऑक्टोबर, २००७ च्या परिच्छेद ५ ऐवजी खालील परिच्छेद ५ अंतर्भूत करण्यात यावा.

#### “५. लेखी परीक्षा घेण्याबाबत :-

(१) गट-क तसेच गट-ब (अराजपत्रित) मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करतांना यापुढे मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येऊ नये.

(२) खालील अ.क्र. (३) व (४) वगळता, गट-क तसेच गट-ब (अराजपत्रित) मधील अन्य सर्व पदांकरीता उमेदवारांची निवड करतांना २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी.

(३) ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी (Proficiency Test) घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा व ८० गुणांची व्यावसायिक चाचणी असे गुण ठेवून उमेदवारांची निवड करून गुणवत्तापात्र उमेदवारांच्या शिफारशी करण्यात याव्यात.

(४) शालांत परीक्षा उत्तीर्णपेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या उदा. सुतार, गवंडी वाहनचालक इत्यादि संवर्गातील पदांसाठी व्यावसायिक चाचणी, आवश्यक तेथे शारिरीक क्षमतेची चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवारांची निवड करताना ६० गुणांची व्यावसायिक चाचणी व आवश्यक तेथे ४० गुणांची शारिरीक क्षमतेची चाचणी ठेवून उमेदवारांची निवड करण्यात यावी. ज्या पदांसाठी शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांसाठी १०० गुणांची व्यावसायिक चाचणी ठेवून उमेदवारांची निवड करण्यात यावी. ”

३. त्या अनुषंगाने शासन निर्णय, दिनांक १९ ऑक्टोबर, २००७ च्या परिच्छेद ६ मधील मुद्दा क्र. (३) ऐवजी खालील मुद्दा क्र. (३) अंतर्भूत करण्यात यावा :-

“(३) ज्या पदांसाठी फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करावयाची आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून २०० गुणांची लेखी परीक्षा घेऊन निवड करण्यात यावी.”

४. तसेच, शासन निर्णय, दिनांक १९ ऑक्टोबर, २००७ च्या परिच्छेद ६ मधील “वरील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.” या वाक्याच्या पुढे, “प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक २ गुण ठेवण्यात येतील” हे वाक्य घालण्यात यावे.

५. वरील सुधारणांच्या परिणामी शासन निर्णय दिनांक १९.१०.२००७ मधील परिच्छेद ७ व त्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मधील (ड) निरस्त करण्यात येत आहे. तसेच, शासन निर्णय दिनांक २६.१२.२०११ मधील परिच्छेद १ यापुढे निरस्त करण्यात येत आहे.

६. ज्या प्रकरणी, हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी जाहिरात प्रसिध्द करुन निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे अशी प्रकरणे वगळता, हे आदेश तात्काळ अंमलात येतील.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०६०५१३२३०६४३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. भगवान सहाय)

प्रधान सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
६. सर्व संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
७. मुख्य सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
९. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना),  
त्यांनी हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.
१०. \*प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
११. \*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१२. \*प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१३. \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१४. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१५. \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
१६. \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई,

१७. \*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१८. \*सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
१९. \*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई,
२०. \*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई,
२१. \*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर,
२२. \*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
२३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीकरिता ५ प्रती)
२४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, ६वा मजला, विधान भवन, मुंबई ४०० ०३२ (१० प्रती)
२५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२७. मुख्य लेखापरीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई,
२८. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, ६ वा मजला, विधान भवन, मुंबई ३२ (१० प्रती)
२९. सर्व विभागीय आयुक्त,
३०. सर्व जिल्हाधिकारी,
३१. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
३२. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
३३. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१ योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक,
३४. नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
३५. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस. व्ही.पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
३६. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
३७. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
३८. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
३९. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
४०. सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/ प्रादेशिक विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख
४१. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती)
४२. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

\*पत्राने